

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी- ४११०१८.  
नगरसचिव कार्यालय  
क्रमांक- नस/०४/कावि/३५/२०२२  
दिनांक- २८/०१/२०२२

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी- ४११०१८.

विषय- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक  
सभा दि.०४/०२/२०२२ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक** सभा शुक्रवार,  
दिनांक ०४/०२/२०२२ रोजी दु. ३.०० वा. मा.अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र  
क्र.कोरोना-२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४, दि.०३ जानेवारी २०२२ अन्वये ऑनलाईन पध्दतीने  
(व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आलेली आहे. मा.सभापती, विधी  
समिती या महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील  
मा.सभापती, विधी समिती यांचे दालनातून सभा संचलित करणार आहेत. सोबत सभेची  
कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी

२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरीचिंचवडमहानगरपालिका, पिंपरी- ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक- ०६

दिनांक : ०४/०२/२०२२

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक ०४/०२/२०२२ रोजी दु.३.०० वा. मा.अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना-२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४, दि.०३ जानेवारी २०२२ अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आलेली आहे. मा.सभापती, विधी समिती या महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील मा.सभापती, विधी समिती यांचे दालनातून सभा संचलित करणार आहेत. सभेत खालील कामकाज होईल.

-----

अ) मा.विधी समितीची सभा (कार्यपत्रिका क्रमांक ०३) दिनांक १७/१२/२०२१ व दिनांक २०/१२/२०२१ चा सभावृत्तांत कायम करणे.

आ) मा.विधी समितीची सभा (कार्यपत्रिका क्रमांक ०५) दिनांक २१/०१/२०२२ चा सभावृत्तांत कायम करणे.

-----

विषय क्र.१) मनपाच्या इ क्षेत्रीय विद्युत विभागाच्या कार्यक्षेत्रातील जुने भोसरी रुग्णालय येथे महीला प्रसुती गृह व ऑपरेशन थिएटर सह ७० महीलांसाठी बेडची व्यवस्था आहे. याठिकाणी गरम पाण्याच्या व्यवस्थेसाठी बसविणेत आलेल्या सोलर वॉटर हीटर नादुरुस्त व खराब झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने सदर हॉस्पिटलसाठी नव्याने सोलर वॉटर हीटर व त्यासोबत सोलर एनर्जी सिस्टीम इमारतीच्या टेरेसवर बसविणेचे कामाचे आदेश दि.२१/०६/२०२१ रोजी मे.नादब्रम्हा इलेक्ट्रीकल्स, पुणे यांना देणेत आले आहेत. तथापि जुने भोसरी हॉस्पिटल इमारत जुनी झाली असल्याने निष्कासीत करणेत येणार आहे. तथापि नविन भोसरी रुग्णालयासाठी सोलर एनर्जी यंत्रणा करण्यात आलेली नसल्याने व सोलर वॉटर यंत्रणेची क्षमता वाढविणे आवश्यक असल्याने सदर विषयांकीत काम रद्द

करणेएवजी नविन भोसरी हॉस्पिटल इमारतीच्या टेरेसवर काम करणेस सक्षम समितीची मान्यता घेऊन काम करणे शक्य आहे व मनपाच्या सोईचे आहे. तरी इ क्षेत्रीय विद्युत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील जुने भोसरी हॉस्पिटल इमारत निष्कासीत होणार असलेने याठिकाणी विषयांकीत प्रस्तावीत सोलर यंत्रणेचे नविन भोसरी हॉस्पिटल इमारतीच्या टेरेसवर, निविदाधारक मे. नादब्रम्हा इलेक्ट्रीकल्स, पुणे यांचेकडून (निविदा क्रमांक ३२/१२ - २०२०/२१, निविदा र.रु.१४,९९,७८३/-, कामाचा दर २२% कमी ) करून घेणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी- ४११०१८.

नगरसचिव कार्यालय

क्रमांक- नस/०४/कावि/३५/२०२२

दिनांक- २८/०१/२०२२ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.